

गौण वनोपज निर्मिती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य  
सहकारी जनजाती विकास महामंडळास सहाय्यक  
अनुदान देण्याबाबत.

---

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्र.आविम-२००७/प्र.क्र.१७/का.३**  
**मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२**  
**दिनांक : २१ सप्टेंबर, २००७**

- बाबा:-** १) केंद्र 'शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयाचे पत्र क्रमांक: २००१२/५८/२००६/सी.पी.अॅन्ड आर, दिनांक १२-१-२००७ २००४-सी पी अॅड आर, दि. १२.१२.२००७.  
२) केंद्र 'शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयाचे पत्र क्रमांक: २००१२/५८/२००६/सी.पी.अॅन्ड आर, दिनांक १२-१-२००७ २००४-सी पी अॅड आर, दि. २३.३.२००७.  
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक: बीयुटी-२००७/प्र.क्र.५०/का-७,  
दिनांक १४ सप्टेंबर, २००७

**प्रस्तावना :-** महाराष्ट्र जनजातीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणा) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातार्फे राज्यात "एकाधिकार खरेदी योजना" राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ३१ गौण वनोपज एकाधिकार पथ्तीने खरेदी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने सन १९९२-९३ पासून गौण वनोपजांची खरेदी-विक्री व्यवहारासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने २००६-०७ या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ गौणवनोपज खरेदीसाठी रु. २१५.०० लाख (रुपये दोन कोटी पंधरा लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.

**शासन निर्णय :-** सदर प्रस्तावाबाबाठी आवश्यक रक्कम रु. २१५.०० लाख (रुपये दोन कोटी पंधरा लाख फक्त) इतक्या रकमेची पुरवणी बाब क्र. १७६ अन्वये माहे जुलै, २००७ च्या दुस-या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती.

२. आता महाराष्ट्र ( द्वितीय पुरवणी ) विनियोजन अधिनियग २००७ ( सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २० ) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग -चार दिनांक २७ जुलै, २००७ रोजी पुरवणी मागाऱ्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. प्रस्तावनेतील अनु.क्र ३ येथील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु. २१५.०० लाख (रुपये दोन कोटी पंधरा लाख फक्त) इतकी तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली आहे. सदर रक्कम कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदर रक्कम कोषागारातून काढून ती महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास तात्काळ अदा करावी. सदर तरतूद

अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना वितरीत करण्यात येत आहे.

५. उपरोक्त तरतूदीचा खर्च मागणी क्र.टी-१, मुख्य लेखाशिर्ष २४२१५- सहकार-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-(००) (१०८)-इतर सहकारी संस्थांना सहाय्य-(०१)-महाराष्ट्र राज्य जनजाती विकास महामंडळास वित्तीय सहाय्य (०१) (०२) -महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेला वित्तीय सहाय्य-आदिवासी विकास महामंडळ (२४२५ ०८६२) या लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

६. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अन्नौ. संदर्भ क्र.३०३/०७/व्यय-१४, दिनांक २६ जून, २००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०९२११५१८११००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,



( सु. सा. चोधरी )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादा, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास) महाराष्ट्र राज्य, नाशिक

सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर

सहसंचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई.

वित्त विभाग, (व्यय १४ अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंजालय, मुंबई

श्री. मेश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंजालय.

निवडनस्ती (का.३)